

ग्रामपंचायतींचे रुपांतर नगरपंचायत/नगरपरिषदेमध्ये
झाल्यानंतर शबरी आदिवासी घरकुल योजनेतर्गत
घरकुल बांधकामासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक : आवि वि २०१७/प्र.क्र.२१७/का-१७

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४००० ०३२.

दिनांक : ०१ सप्टेंबर, २०१७.

वाचा :-

- १) शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र. घरकुल-२०१२/प्र.क्र.३८(भाग-१)/का-१७,
दिनांक २८.३.२०१३
- २) शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र. घरकुल-२०१२/प्र.क्र. ३८(भाग-१)/का-१७,
दिनांक ७.०८.२०१४
- ३) शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र. घरकुल-२०१६/प्र.क्र. ३७/का-१७,
दिनांक १५.३.२०१६
- ४) शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र. शघयो-२०१६/प्र.क्र. ३३६/का-१७,
दिनांक ०६.०१.२०१७
- ५) शासन परिपत्रक आदिवासी विकास विभाग क्र. आवि वि २०१७/प्र.क्र.२१७,
दिनांक १ जुलै, २०१७.

प्रस्तावना :-

राज्यातील आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतींचे नगरपंचायत/नगरपरिषदेमध्ये रुपांतर झाल्यामुळे शबरी आदिवासी घरकुल योजनेतर्गत घरकुल बांधकामा संदर्भात कार्यवाही करण्यासंदर्भात संदर्भाधिन क्र. ५ येथिल दि. १ जुलै, २०१७ च्या शासन परिपत्रकान्वये सुचना देण्यात आल्या आहेत. मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दि. १६ मे, २०१७ व दि. १९ मे, २०१७ रोजी झालेल्या बैठकीत “शहरी भागात तसेच नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायत क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या योजनेमधुन गृह निर्माण/नगर विकास या विभागाने घरकुलाचा लाभ देण्यासाठी कार्यवाही करावी. तोपर्यंत आदिवासी क्षेत्रातील नव्याने निर्माण झालेल्या नगर पंचायतींमध्ये राहणाऱ्या लाभार्थ्यांना ग्रामविकास विभागाच्या सध्या कार्यरत असलेल्या यंत्रणेमार्फत पूर्वीप्रमाणे घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा”, असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मा. मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली दि. ९ जुन, २०१७ रोजी

झालेल्या बैठकीत “आदिवासी क्षेत्रातील नव्याने निर्माण नगर पंचायत क्षेत्रातील पंतप्रधान आवास योजना व शबरी घरकुल योजनेअंतर्गत घरकुल निर्मितीचे कामसुध्दा राज्यस्तरीय घरकुल व्यवस्थापन कक्षामार्फत करण्यात यावे”, असा निर्णय घेण्यात आला आहे.

वरील निर्णयाच्या अनुषंगाने आदिवासी क्षेत्रातील नव्याने निर्माण झालेल्या नगर पंचायत अंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासंदर्भात सुचना देण्याची बाब विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

राज्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्रातील नव्याने निर्माण झालेल्या नगर पंचायत कार्यक्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शबरी आदिवासी घरकुल योजना व प्रधानमंत्री आवास योजना या दोन्ही योजनांचे लाभ पुढील आदेश होईपर्यंत राज्यस्तरीय घरकुल व्यवस्थापन कक्षामार्फत देण्यात यावेत.

२. अनुसूचित जमातीचे लाभार्थी निवडीकरीता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेस पुर्णपणे सहकार्य करावे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक क्र. २०१७०९०११५४१०६५३२४ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(गजानन रा. देशमुख)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा.सभापती, विधान परिषद, विधान भवन, मुंबई.
३. मा.अध्यक्ष, विधानसभा, विधान भवन, मुंबई.
४. मा. विरोधी पक्ष नेता, विधानसभा/विधानपरिषद, मुंबई.
५. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. मा.मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव

७. मा.राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव
८. सर्व मा.मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
९. सर्व विधानसभा/विधान परिषद सदस्य
- १०.प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई.
- ११.अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १२.अपर मुख्य सचिव, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १३.प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १४.सचिव,ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १५.आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशीक
- १६.सर्व जिल्हाधिकारी,
- १७.सर्व महानगरपालिका आयुक्त,
१८. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
- १९.संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष- ग्रामीण गृहनिर्माण कक्ष, नवी मुंबई.
- २०.सर्व प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा.
- २१.अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे, नाशीक, अमरावती व नागपूर.
- २२.प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (सर्व).
- २३.सर्व मुख्याधिकारी नगरपालिका / नगरपरिषद/नगरपंचायत.
- २४.महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परीक्षा), महाराष्ट्र १ / २, मुंबई/नागपूर
- २५.वित्त विभाग (व्यय-१४/अर्थसंकल्प-७), मंत्रालय, मुंबई.
- २६.सर्व सह सचिव/उप सचिव, आदिवासी विकास विभाग,मंत्रालय,मुंबई-३२
- २७.अवर सचिव (का.६), आदिवासी विकास विभाग,मंत्रालय,मुंबई-३२
२८. निवडनस्ती (का-१७)